

उप संचालक, गट-अ, औद्योगिक सुरक्षा व
आरोग्य संचालनालय, या पदावरील तदर्थ
पदोन्नत्या नियमित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय, क्र.एफडीई-१०२००८/प्र.क्र.२२५२/कामगार-१
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक १२/०९/२०११.

पहा:- १) शासन निर्णय, क्र.एफडीई-१०२००४/सीआर-१६२५/कामगार-१, दि.१६/१०/२००४
२) शासन अधिसूचना उ.ऊ. व का.वि., क्र.एफडीई-१३९३/सीआर-१३३/कामगार-१,
दिनांक ०६/०८/२००९.

शासन निर्णय:-

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील
खालील सहाय्यक संचालक संवर्गातील खालील अधिकाऱ्यांना उप संचालक, औद्योगिक सुरक्षा
व आरोग्य, गट-अ या पदावर तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना करण्यांत आलेली होती :-


- १) श्री.सु.भि.रणदिवे (खुला)
- २) श्री.प्र.वि.पाटील (खुला)
- ३) श्री.सं.प्र.कुलकर्णी (खुला)
- ४) श्री.वि.वि.अंदुलकर (खुला)
- ५) श्री.ज.बा.कुंभार (इमाव) (खुला)
- ६) श्री.म.शा.प्रभावळे (अ.जा.)
- ७) श्री.अ.धो.खोत (खुला)
- ८) श्री.प्र.के.बैतुले (खुला)

वरील संदर्भ क्र.२ अन्वये औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सुचालनालय या
आस्थापनेवरील वर्ग-१ संवर्गातील अधिकाऱ्यांचे सेवाप्रवेश नियम सुधारीत करण्यात आलेले
असून त्यानुसार उप संचालक, गट-अ या संवर्गातील पदे ७५:२५% म्हणजेच एकुण मंजूर ६४
पदांपैकी ४८ पदे पदोन्नतीने तर १६ पदे नामनिर्देशनाने भरावयाची आहेत.

शासन आता असे आदेश देत आहे की, वरील प्रमाणे पदोन्नतीच्या कोटयातील उप संचालक, गट-अ या संवर्गातील पदावर वर नमूद केलेल्या सहाय्यक संचालकांची उप संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या पदावर करण्यांत आलेली तात्पुरती पदोन्नती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधिन राहून नियमित करण्यास शासन मान्यता देत आहे.

सदरचा शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१०७/उसगे/१२, दिनांक १६/०२/२००९ तसेच क्र.९६/१६-ब, दि.२८/०१/२०११ अन्वये मिळालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(अ. नि. साखरकर)

कार्यासन अधिकारी

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

प्रति,

संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कामगार भवन, बांद्रा कुर्ला काम्प्लेक्स, बांद्रा (पूव) मुंबई-५१.

प्रत,

मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१/२, मुंबई/ नागपूर.

प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहाय्यक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.

सामान्य प्रशासन विभाग, -१२/१६-ब मंत्रालय, मुंबई-३२.

कक्ष अधिकारी, प्रशासन-१, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व संबंधित उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (द्वारा-संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कामगार भवन, बांद्रा कुर्ला काम्प्लेक्स, बांद्रा (पूव) मुंबई-५१)

निवड नस्ती, कामगार-१ उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.